## WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED (FORMERLY KNOWN AS MANVIJAY DEVELOPMENT CO. LTD.)

(CIN NO. L35100MH1982PLC264042)

Registered Office: 701, 7th Floor, Plot -96/98, Platinum Arcade, JSS Rd, Central Plaza Cinema,

Charni Rd, Girgaum, Mumbai 400004 (Maharashtra), India

Corporate Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010, Gujarat, India Email Id: manvijaydcl@manvijay.com, Website: www.manvijay.com, Tel No:+91 9727755083

Date: 16th March, 2020

To, **BSE Limited** Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai - 400001

Ref: - Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Company Ltd.)

Sub: News Paper Advertisement for Notice of Postal Ballot

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith copies of the Public Notice of Postal ballot dated 09th March, 2020 in THE FREE PRESS JOURNAL (English) and NAVSHAKTI (Marathi) News Papers dated 16<sup>th</sup> March, 2020.

Kindly take the same on record.

Thanking You,

For Wardwizard Innovations & Mobility Limited (Formerly known as Manvijay Development Company Ltd.)

**Company Secretary** 

Dated :- 13/02/2020

Place :- Mumbai

## **PUBLIC NOTICE**

We have been instructed by our client, Rustomjee Kerawalla Foundation, to issue a public notice, informing that the management of Indian Education Society Jawaharlal Nehru Port Vidyalaya, situated at JNPT Township, Uran, Dist. Raigad, Navi Mumbai - 400 707, has been transferred with effect from 1" July, 2020 by Jawaharlal Nehru Port Trust, to our client from its erstwhile managers, i.e., Indian Education Society ("transfer") and the school has been renamed as Rustomjee Kerawalla Foundation Jawaharlal Nehru Port Vidyalaya ("school"). The formalities for the transfer are in process with the Zonal Deputy Director of Education, Mumbai.

Any person having any suggestion or objection to the transfer, is hereby requested to make the same known in writing along with all documents in support of such suggestion or objection, as the case may be, to the Zonal Deputy Director of Education, within a period of 15 (fifteen) days from the date of this publication, failing which, it shall be construed and accepted that there does not exist any such suggestion or objection and/or the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned and thereupon our client shall proceed to complete the transfer process with the concerned Authority not with standing any such suggestion or view or objection.

> Law Scribes: Sd/-

**NEIL MANDEVIA** Advocate and Solicitor

written ("said properties").

We call upon all concerned persons having any right, title, interest, claim or demand in respect of the said property (whether by way of sale, mortgage, lease, gift, exchange, trust, inheritance, bequest, possession, license, tenancy, lien, charge, maintenance, easement, Lis Pendens, or otherwise howsoever] to make the same known to us in writing with duly notarized documentary proof (at the address mentioned below) within 14

On expiry of 14 days, we will presume that the right, title, interest, claim, or demand is

- Sq. Mtrs. bearing C.S No. 1329, Girgaum Division in the Registration District of Mumbai City alongwith structure standing thereon known as "Veni Bhuvan" and situated at Raja Ram Mohan Roy Road, Girgaum, Mumbai-400 004.
- All that piece and parcel of land admeasuring 512 Sq. Yds. equivalent to 428.10 Sq. Mtrs. bearing C.T.S No. 1330 of Girgaum Division in the Registration District of Mumbai City with structure thereon known as "Rani Building" and situate at Raja Ram Mohan Roy Road, Girgaum, Mumbai- 400 004.

Dated: 16.03.2020 Place : Mumbai

Lex Services, Advocates & Attorneys 28, 3rd Floor, New Bansilal Building, Opp. Bombay House, 11, Homi Modi Street, Fort, Mumbai - 400 001.

## **PUBLIC NOTICE DIRECTORATE OF PURCHASE & STORES**

Take Notice that our client has agreed to purchase from JSW Cement Limited, all its right, title and interest into or upon ten fully paid up shares of Rs.50/- each, bearing distinctive Nos. 006 to 015 (both inclusive), having Share Certificate No. 002 (hereinafter referred to as the said "Shares"), in the capital of Urvashi Cooperative Housing Society Limited, (prior to bifurcation Malabar Cooperative Housing Society Limited) (hereinafter referred to as the said "Society") with all rights attached thereto, including incidental right to exclusively use and occupy the residential flat bearing No. 12, admeasuring 2820 sq. ft. (built up) or thereabouts (hereinafter referred to as the said "Flat"), on the First Floor of the building knowr as "Urvashi" (hereinafter referred to as the said "Building") and one parking space no.1 on P2 level of the said Building (hereinafter collectively referred to as the said "Car Parking"), situated at 66, Nepean Sea Road, Mumbai 400 006, (all of which are collectively referred to as the "Premises") which Building is standing on the Collector's land bearing C.S No. 356 of the Malabar & Cumballa Hill Division, lying and being in the registration District and Sub District of Mumbai City.

Any person or persons having any claim against or in respect of the said Premises or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease lien, charge, trust, maintenance, easement, transfer, license or otherwise or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing, to the undersigned at their address at 302-304, 3rd Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai -400 021, within 14 days from the date of publication hereof together with copies of all documents on the basis of which such claims are made.

If no claim is made within the period specified above, the transaction shall be entered into by our client without any reference or regard to any such purported claim or interest in the aforesaid Premises, which shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding on our client.

Dated this 16th Day of March, 2020.

Malvi Ranchoddas & Co.

Partner Advocates & Solicitors

....Disputants

....Opponents

**BEFORE THE HON'BLE ARBITRATOR** APPOINTED UNDER THE POWERS DELEGATED BY CENTRAL REGISTRAR, NEW DELHI (U/S 84 of the Multi State Co-operative Societies Act, 2002) ARBITRATION CASE NO. ARB/NKGSB/005 of 2020

NKGSB CO-OPERATIVE BANK LTD.

Having its registered office at, 361, LAXMI SADAN, V. P. ROAD,

GIRGAUM, MUMBAI-400 004 V/S

Mr. Swapnil Balasaheb Phuge & Ors.

2. Mr. Tanaji Sambhaji Dhobale

(Opponent No. 2) Sr. No. 10/27/300, Near Radha Nagari,

Bhosari, Pune-411 039. WHEREAS NKGSB Co-op. Bank Ltd., Mumbai has instituted the

above Arbitration case under Section 84 of the Multi-State Co-operative Societies Act, 2002 against you. The Disputants have sought the following reliefs :-Adjudicating the present dispute under Sec. 84 of the Multi- State

Co-operative Societies Act, 2002 and to declare that the Opponents are jointly and severally liable to pay to the Disputants an amount of Rs. 4,89,362/- together with further interest thereon from 01/01/2020 till payment, interest being compounded every month

b) For such further and other reliefs to be granted as may be necessary in the ends of justice.

You are hereby summoned to appear before me in my Chamber at Gokul Niwas, 1st Floor, Ranade Road, Near Railway Station, above Big Sale Shop, Dadar (W), Mumbai-400 028 in person or by a pleader or by an Advocate duly instructed and able to answer all material questions relating to the Arbitration case on such questions on 19th Day of March, 2020 at 11.00 a.m. and further to answer the claim in the Arbitration case.

TAKE NOTICE that in default of your appearance on the day, time and place before mentioned herein above, the Arbitration case will be heard and determined ex-parte.

Given under my hand and seal this 5th day of March, 2020.

(S. V. Tinaikar) **ARBITRATOR** 

## IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION INTERIM APPLICATION NO.1 OF 2019

# **COMPANY PETITION NO.29 OF 2016**

In the matter of Companies Act, I of 1956;

In the matter of Bagla International Pvt

Ltd (In Liquidation) Petitioner

M/s.Lalit & Surendra

## ADVERTISEMENT OF NOTICE TO WORKERS CREDITORS TO PROVE THEIR CLAIMS

NOTICE is hereby given to the Workers / Creditors of above named company (In Liquidation) that they are required to submit to the Official Liquidator , High Court, Bombay, proofs of their respective debts or claims against the above named company (In Liquidation) by delivering at the office of the Official Liquidator on or before 30.03.2020 sending by post to the Official Liquidator so as to reach him not later than the said date, an affidavit proving the debts or claims in the prescribed form with their respective names, addresses and particulars of debt or claim, and any title to priority under section 529, 529A and 530 of Companies Act, 1956. Any Worker /Creditor who fails to submit his 'Affidavit of Proof of Debt' within the time limit as aforesaid will be excluded from the benefit of any distribution of dividend before his debt is proved, or, as the case may be, from objecting to such distribution.

Any Worker / Creditor who has already filed an affidavit proving the debt / claim in prescribed form need not submit the same again

Any Worker /creditor who has sent in his proof, if so required by notice in writing from the Official Liquidator, shall either in person or by his advocate, attend the investigation of such debt or claim at such time and place as shall be specified in such notice and shall produce such further evidence of his debt or claim as may be required.

This Notice would be available on the website of MCA www.mca.gov.in, & Official Liquidator website www.officialliquidatormumbai.com and also on the website of Hon'ble High Court Bombay i.e. www.bombayhighcourt.nic.in Dated this 13" day of March 2020.

(V.P. KATKAR)

epaper, freepressjournal.

OFFICIAL LIQUIDATOR, HIGH COURT, BOMBAY,

5th Floor, Bank of India Building, M.G.Road Fort, Mumbai - 400 023.

## **PUBLIC NOTICE**

We are investigating title on behalf of our Client Naminath Erector and Developers LLF having its registered office at Narayan Udyog Bhavan, 3rd Floor, Office No. 308 Babasaheb Ambedkar Marg, Lalbaug Industrial Estate, Parel - Lalbaug, Mumbai - 400 012 in respect of the properties more particularly described in the Schedule hereunder

days of this notice.

waived and abandoned, and thereafter no such claim shall be entertained.

#### SCHEDULE

i. All that piece and parcel of land admeasuring 312 Sq. Yds. equivalent to 260.87

Lex Services Advocates & Attorney

Tel: +91 22 40034444 / 40036666. Email: legal@lexservices.in Website: www.lexservices.in **GOVERNMENT OF INDIA** DEPARTMENT OF ATOMIC ENERGY

## NRB PURCHASE & STORES UNIT (NRBPSU) E-TENDER NOTICE

NRBPSU invites ONLINE tenders for the supply of items mentioned below as per the tender notice given in our E-Tender portal https://etenders.dpsdae.gov.in. The suppliers need to get enrolled in the E-Tender portal and only online tenders will be accepted. However, EMD in the form of DD, drawn in favour of PAY & ACCOUNTS OFFICER, NRB, MUMBAI should be sent by post to our Mumbai Office so as to reach us by the tender opening date. No paper quotation will be accepted

Sr. No	Tender Number	Tender Name	Last Date of Uploading the tender	Opening Date
1	DPS/NRBPSU/ 03/N2/221-TPT	PCW Pump	11/05/2020	11/05/2020
2	DPS/NRBPSU/ 12/N2/228-TPT	Copper Conductor, XLPE Insulated Power Cables	11/05/2020	11/05/2020
3	DPS/NRBPSU/ 01/N1/50-A/PT	Carbon Steel Angles, Plates, Sheets & Aluminium Chequered Sheet	07/04/2020	07/04/2020
4	DPS/NRBPSU/ 12/N1/230-TPT	Fabrication of Bottom End Plugs and Top End Plugs	05/05/2020	05/05/2020

Details of EMD, Pre-Bid Meeting (if applicable) are given on the above portal. Bidders shall ensure that minutes of pre-bid meeting and / or corrigendum if any uploaded on the E-Tender portal would be viewed / verified for any modification

before uploading their offer. For details on Bid Preparation, please see the user manual in the portal. For technical assistance please contact help desk 020-25315555 or email: support.dpsdae@nextenders.com. Website - etenders.dpsdae.gov.in

Part II opening date in the tender will be intimated after evaluation of part-I to only those bidders who have been technically selected. Date of pre-bid meeting if any, is given the tender. The online bids for tenders floated through the above portal are required to be digitally signed. Regional Director, (NRBPSU)

#### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that we are investigating the title of Ishaan Infradwellers Private

Limited ("Owner"), a private limited company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office 805, DLH Park, S.V. Road, Goregaon (West) Mumbai – 400 062, in respect of land described in the **Schedule** hereunder written ("Property"). The Owner intends to mortgage the Property. The Owner has informed us that the Property is presently mortgaged in favour of Bank of Baroda.

All persons having any claim and/or demand against / upon / in respect of the right, title, and interest of the Owner in the Property by way of inheritance, mortgage, sale, agreement for sale, grant of development rights, transfer, assignment, lease, sub-lease, license, share, lien, charge, trust, inheritance, maintenance, easement, right of way, gift, lispendens, exchange, possession, power of attorney allotment or any other encumbrance nowsoever or otherwise (collectively "Claims"), are hereby required to make the same known in writing to the undersigned at Khaitan & Co, Advocates, One Indiabulls Centre, 13th Floor, Tower 1, 841 Senapati Bapat Marg, Mumbai – 400 013, along with copies of necessary supporting documents, within 7 (seven) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims and the Owner shall be free to complete the intended transaction in respect of the Property, without any reference or recourse to such Claims, if any, and the same shall be treated as not binding on the Owner. **SCHEDULE** 

# [Description of the Property]

Lands collectively admeasuring 53,320 square meters, lying, being and situate in Village Morgaon / Moroshi, Taluka Murbad, District Thane bearing the following survey numbers / hissa numbers:

Serial No	Old Survey No/ Hissa No	New Survey No/ Hissa No	Area (square metres)
1.	51/1	2/1	14100
2.	51/2	2/2	2300
3.	51/3	2/3	3300
4.	51/4 (pt)	2/4 (pt)	19420
5.	51/5	2/5	9300
6.	51/7	2/7	1000
7.	51/8	2/8	3900
	Total		53320

and bounded as follows, that is to say: On or towards the North: Survey No 4 and Maroshi Village

On or towards the South: Thakurwadi

On or towards the East : Survey No 5 On or towards the West : Survey No 6 and 21

Dated this 16th day of March 2020.

For Khaitan & Co Harsh Parikh



Recovery Cell: Office No. 4 & 5, 3<sup>rd</sup> Floor, Dreams Mall, L.B.S. Marg, Bhandup (West), Mumbai - 400 078. Tel.: 6780 4016 / 4106 / 4100

## Under Rule 8(1) POSSESSION NOTICE (SYMBOLIC)

The undersigned being the Authorised Officer of the PUNJAB AND MAHARASHTRA CO-OPERATIVE BANK LTD., appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act' 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act, read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice u/s 13(2) dated 01/12/2018 calling upon the borrowers/mortgagors Mr.Lakhwinder Singh Mangal Singh Chahal & Mrs.Ranjeet kaur Lakhwinder Singh Chahal to repay the amount mentioned in the notice being being Rs.8.49.304.91/- (Rupees Eight Lakh Forty Nine Thousand Three Hundred Four & paise Ninety One Only) due and payable as on 30/11/2018 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers/mortgagors have failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the said Rules on the 11" day of March 2020.

The borrowers/mortgagors in particular and the public in general, is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the PUNJAB AND MAHARASHTRA CO-OPERATIVE BANK LTD for an amount of Rs.8,49,304.91/- (Rupees Eight Lakh Forty Nine Thousand Three Hundred Four & paise Ninety One Only) due and payable as on 30/11/2018 and further interest thereon thereon w.e.f. 01/12/2018. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

Equitable Mortgage of Flat No.3/3, Building No.E-3, Green Park C.H.S. Ltd., Sector-10, Kalamboli, Navi-Mumbai-410 218 admeasuring 538 sq. Ft. built up owned by Mr. Lakhwinder Singh Mangal Singh Chahal & Mrs.Ranjeet kaur Lakhwinder Singh Chahal The property is bounded by

On or towards East : 11 mtr.Road On or towards West : Cond.No.28 On or towards South: Cond.No.25 On or towards North: 9 mtr.Road

Date: 11/03/2020

Place: Navi Mumbai

**Authorised Officer** Punjab & Maharashtra Co-op. Bank Ltd.



## E-TENDER NOTICE

Tender Specification No. CE(C)-III./R & M Civil works at various power house under REC.Pune. Rfx No. 3000009860, 9862, 9863, 9864, 9866 & 9867.

The office of CE(C)-III, MSPGCL, Prakashgad, Mumbai is inviting tender for R & M Civil works at various power house under REC, Pune.

Kindly see the company's website https://eprocurement.mahagenco.in for detailed tender notice.

Contact: Superintending Engineer (C), O/o Chief Engineer (Civil) - III, M.S.P.G. Co. Ltd., Mumbai. Fax: (022)26581469 Tel. No. 022-26474211 ext. 2590, 26472131

## WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

(FORMERLY KNOWN AS MANVIJAY DEVELOPMENT COMPANY LIMITED) egd. Office.: 701, 7th Floor, Plot - 96/98, Platinum Arcade, JSS Rd, Central Plaza Cinema, Charni Rd, Girgaum, Mumbai - 400004.; CIN. L35100MH1982PLC264042 Corp Office: C-222, GIDC Makarpura Industrial Estate, Vadodara-390010; el No: +91 9727755083; E-mail ID: - manvijaydcl@manvijay.com, Website: - www.manvijay.co

rsuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with Rule 22 of (Managen and Administration) Rules 2014, consent of the Members has been sought for passi esolutions in terms of Notice dated 09TH March, 2020 by Postal Ballot which sha nclude voting by electronic means. Members are hereby informed that the Company ha completed dispatch of Notice of Postal Ballot along with the Postal Ballot Form and seli ddressed Business Reply Envelope to all the shareholders by 14th March, 2020 who ame appear in the register of members/list of beneficial owners as received from CDS NSDL on 06th March, 2020. The members are requested to note that the voting process hrough postal ballot form as well as remote e-Voting shall commence on 17th March, 202 at 9.00 a.m. and will remain open up to 15th April, 2020 5.00 p.m. The e-voting facility vailable to the members to cast their votes at the following link https: www.evoting.nsdl.com. Shareholders who have received Postal Ballot through email ar who wish to vote through physical Postal Ballot Form can download Postal Ballot Forr rom the website of the Company www.manvijay.com. The members who have not receive ostal ballot forms may apply to the Company and obtain a duplicate thereof. r. Santoshkumar Pandey, Practicing Company Secretary has been appointed as a Scr tinizer for conducting the Postal Ballot/ remote E-voting process in a fair and transpare

manner. Members may please return the Postal Ballot Form duly completed and signed i all respects so as to reach the Scrutinizer on 15th April, 2020 on or before 5.00 p.m. or espect of remote e-voting, votes should be cast electronically not later than the close of working hours (5.00 p.m) on 15th April, 2020. Any Postal Ballot Form received after closin hours of 15th April, 2020 will not be valid and voting whether by post or electronic mear shall not be allowed beyond the said date. The Scrutinizer will submit his report to the Company and the result of the Postal Ballot wi be announced at the corporate office of the Company on 16th April, 2020. The result of the Postal Ballot will also be posted on the Company's website www.manvijay.com.

Any query or grievance in relation to voting by Postal Ballot including voting by electron means may be addressed to the NDSL or Registrars of the Company Skyline Financia Services Private Limited can be forwarded at email: evoting@nsdl.co.in o subhashdhingreja@skylinerta.com.

(Formerly known as Manvijay Development Company Limited Date: 16-03-2020 Yatin Sanjay Gupte Managing Director (DIN: 07261150



POSSESSION NOTICE (For Immovable Property) Whereas, the Authorized Officer of Janata Sahakari Bank Limited, Pune (hereinafter referred

as "JSBL") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued Demand Notice dated 27th December, 2018 calling upon M/s. Constro Properties India Pvt. Ltd. represented through its Directors Mr. Sant Ravindra Gopal and Mr. Kulkarni Vilas Rajaram Borrower/Mortgagor), 2. M/s. R.B. Chaphalkar Homes Pvt. Ltd. (Mortgagor/Guarantor) Mr. Rajan Vasant Dali (Mortgagor/Guarantor), 4. Mr. Sant Ravindra Gopal (Guarantor), Mr. Kulkarni Vilas Rajaram (Guarantor) (the Borrower, Guarantors and Mortgagors are hereinafter referred to as Borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs. 14,70,02,536.84/- (Rupees Fourteen Crore Seventy Lakhs Two Thousand Five Hundred Thirty Six Paise Eighty Four Only) as on 30.11.2018 with future interest, penal interest incidental expenses, cost and charges etc. until payment/realization within 60 days from the date of receipt of the said notice with interest and other charges as applicable Whereas subsequently, JSBL has vide Assignment Agreement dated 30th March, 2019 assigned

all its rights, title, interest and benefits in respect of the debt due and payable by Borrower/Guarantors arising out of the facilities advanced by JSBL to the Borrower along with the underlying securities to Phoenix ARC Private Limited, acting in capacity as Trustee of Phoenix Trust-FY-19-21 (hereinafter referred to as Phoenix). Therefore, in view of the said assignment, Phoenix now stands substituted in the place of **JSBL** and Phoenix shall be entitled to institute/continue all and any proceedings against the Borrower and to enforce the rights ar benefits under the financial documents including the enforcement of guarantee and securi interest executed and created by the Borrower for the financial facilities availed by them.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general by the authorized officer of Phoenix ARC, hereby jointly have taken symbol possession of the underlying secured assets (described herein below) on "AS IS WHERE IS & WHATEVER THERE IS BASIS", in exercise of powers conferred on him under Section 13(4) o the said Act, read with Rule 8 of the said rules on this 13th March, 2020. The Borrower/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautions not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of

Phoenix for an amount of Rs. 14,70,02,536.84/- (Rupees Fourteen Crore Seventy Lakhs Two Thousand Five Hundred Thirty Six Paise Eighty Four Only) as on 30.11.2018 with future nterest, penal interest, incidental expenses, cost and charges etc. until payment/realization within 60 days from the date of receipt of the said notice with interest and other charges (The Borrower and the Guarantors/Mortgagors attention is invited to provisions of sub-section ( of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets).

All that piece and parcel of land and ground situated within the Registration Sub- District and Taluka: Guhagar, District: Ratnagiri, and within the limits of Grampanchayat Mouje Janwale having Gat Nos. and areas as provided below:

Schedule -I

Gat Nos.	Total Area	Area which is the subject matter.	Gat Nos.	Total Area	Area which is the subject matter.
	H=R	H=R		H=R	H=R
856	0=16.2	0=16.2	864	0=46	0=46
857/1	5=01	5=01	865	0=28	0=28
857 B	0=05	0=05	871	0=12	0=12
858/1	0=23	0=09	873	0=32	0=32
862/1 (part	0=77.82	0=72.57	875	5=08	5=08
863	0=35	0=35	85		

Totally admeasuring an area of 11 Hectares 61.92 Are (excluding the portion under road acquisition/ widening and sold open plots-[A] Sec 1-2, 24, 25, 29, 30, 36, 32, 33. [B] Sec 3-118, 119, 123, 124, 148/F, 148/G C] Sec 4- 163/A, 163/B, 165/A, 165/B, 165/C and sold plot with construction [A] Sec 3- 90, 102

106, 107, 108, 129, 135 [B] Sec 4- 154/A, 155/A, 172/H and plots reserved for landlord [A] Sec 5 144, 145, 146, 159/A, 159/B, 160/A, 160/B, 160/C, 202/B. [B] Sec 1- 37, 38, 39, 40, 41, 42) alongwith proposed construction and together bounded as follows:On or towards the East: By River and Gat No. 876;On or towards the South: By Gat No

855 and 600; On or towards the West: By Road and; On or towards the North: By Gat No. 866 an Shiv/boundary of Palpen. Place:13 th March 2020 **Authorised Officer** 

Date :Ratnagiri

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the

public at large that my client,

MRS. NASEEM RAMAKRISHNAN

SARMA, who is the sole legal heir

under the "Joint Will and

be submitted in writing to and

received by the undersigned at the

address mentioned below within a

period of 15 days from the date of

publication of this Notice, failing

which any such claims/objections

will be deemed to have been

waived and/or abandoned and the

Bank would be free to settle the

RAMBHAWAN B. KEWAT

1st Floor, Room No. 9/10,

Parel Station Road, Parel,

Advocate, High Court

16-A, Jimmy Building,

Mumbai -400 012.

claim in favour of my client.

Dated: 16th March, 2020.

Mumbai,

Phoenix ARC Private Limited (Trustee of Phoenix Trust-FY 19-21)

The Jai Hind Cooperative Bank Ltd. (under Custodian) Add. Singh House, 23, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai-400001 Tel. No. 022-2695961 working hours Monday to Friday 12.00 p.m. to 4.30 p.m.

Applications along with KYC norms are invited for the refund of their Deposit from 15th March, 2020 to 31th March, 2020. After scrutiny of the Applications Depositors will be intimated by Post after 05.04.2020 which be noted.

> Custodian The Jai Hind Cooperative Bank Ltd. (under Custodian)

## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of Ishaan Clubs and Hospitalit Private Limited ("Owner"), a private limited company incorporated under the provision of Companies Act, 1956 having its registered office at 805, DLH Park, S.V. Road, Goregao (West) Mumbai – 400 062, in respect of land described in the Schedule hereunder writter ("Property"). The Owner intends to mortgage the Property. The Owner has informed us that the Property is presently mortgaged in favour of Bank of Baroda.

All persons having any claim and/or demand against / upon / in respect of the right, title and interest of the Owner in the Property by way of inheritance, mortgage, sale, agreemen for sale, grant of development rights, transfer, assignment, lease, sub-lease, license, share, lien, charge, trust, inheritance, maintenance, easement, right of way, gift, lis-pendens exchange, possession, power of attorney, allotment or any other encumbrance howsoeve or otherwise (collectively "Claims"), are hereby required to make the same known ir writing to the undersigned at Khaitan & Co, Advocates, One Indiabulls Centre, 13th Floor Tower 1, 841 Senapati Bapat Marg, Mumbai – 400 013, along with copies of necessary supporting documents, within 7 (seven) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant(s) has / have relinquished such Claims and/or waived the right to exercise such Claims and the Owner shall be free to complete the intended transaction in respect of the Property, without any reference or recourse to such Claims, if any, and the same shall be treated as not binding on the Owner.

Lands collectively admeasuring 20,230 square meters, lying, being and situate in Village Morgaon / Moroshi, Taluka Murbad, District Thane bearing the following survey numbers hissa numbers:

Serial No	Old Survey No/ Hissa No	New Survey No/ Hissa No	Area (square metres)
1.	51/4 (pt)	2/4 (pt)	4480
2.	23/1	5/1	3200
3.	23/2B	5/2B	5450
4.	23/6	5/6	7100
	Total	20230	
nd hound	ded as follows that is to sa	av.	

On or towards the North: Survey No 4 On or towards the South: Thakurwadi

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

## COMPANY PETITION NO.31 OF 2016

INTERIM APPLICATION NO.1 OF 2020

In the matter of Companies Act, I of 1956;

In the matter of Sini Traders Pvt.Ltd (In Liquidation)

Petitioner

## M/s.Lalit & Surendra ADVERTISEMENT OF NOTICE TO WORKERS CREDITORS TO PROVE THEIR CLAIMS

NOTICE is hereby given to the Workers / Creditors of above named company (In Liquidation) that they are required to submit to the Official Liquidator ,High Court, Bombay, proofs of their respective debts or claims against the above named company (In Liquidation) by delivering at the office of the Official Liquidator on or before 30.03.2020 sending by post to the Official Liquidator so as to reach him not later than the said date, an affidavit proving the debts or claims in the prescribed form with their respective names, addresses and particulars of debt or claim, and any title to priority under section 529, 529A and 530 of Companies Act, 1956. Any Worker /Creditor who fails to submit his 'Affidavit of Proof of Debt' within the time limit as aforesaid will be excluded from the benefit of any distribution of dividend before his debt is proved, or, as the case may be, from objecting to such distribution.

Any Worker / Creditor who has already filed an affidavit proving the debt / claim in prescribed form need not submit the same again Any Worker /creditor who has sent in his proof, if so required by

notice in writing from the Official Liquidator, shall either in person or by his advocate, attend the investigation of such debt or claim at such time and place as shall be specified in such notice and shall produce such further evidence of his debt or claim as may be required.

This Notice would be available on the website of MCA www.mca.gov.in, & Official Liquidator website www.officialliquidatormumbai.com and also on the website of Hon'ble High Court Bombay i.e. www.bombayhighcourt.nic.in Dated this 13th day of March 2020.

> Sd/-(V.P. KATKAR) OFFICIAL LIQUIDATOR, HIGH COURT, BOMBAY,

5" Floor, Bank of India Building, M.G.Road Fort, Mumbai - 400 023.

# PUBLIC ANNOUNCEMENT

Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

FORM A

SHIRT COMPANY (INDIA) But 11d

ı	ander the donne will and		SHIRI COMPANT (INDIA)	PVI. LIQ.
ı	Testament" dated 2nd, August,	1.	Name of corporate debtor	SHIRT COMPANY(INDIA)Pvt. LTD
ı	2016, made by her maternal	2.	Date of incorporation of corporate debtor	06 May 2005
I	cousins viz. the Late MISS AMINA HASSAN HEMANY and the Late	3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrarof Companies, Mumbai.
ı	MISS ZARINA HASSAN HEMANY,	4.	Corporate Identity No. of corporate debtor	U18101MH2005PTC153109
	who were residing at Flat No. B-106, Shanti Park, Mira Road (E), Thane 401 107, has submitted her	5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	<ol> <li>Bradyglady Plaza1/447 Senapati Bapat Marg Lower Parel Mumbai Mh 400013 In</li> </ol>
ı	claim to the DCB Bank Ltd., Mira	6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	
ı	Road Branch at A-1/E, Rashmi	7.	Estimated date of closure of insolvency resolution process	12/9/2020
ı	Park, Sheetal Nagar, Mira Road	8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Vakati Balasubramanyam Reddy IBBI/IPA-001/IP-P00662/2017-2018/11131
	(East), Dist. Thane 401 107, for payment of the amounts of the Fixed Deposits and the amount in the Savings Bank Account standing in the name of the Late Miss Amina Hassan Hemany.	9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Vakati Balasubramanyam Reddy E-505, Galaxy Apartments, Near Bhantara Bhavan, Qureshi Nagar, Kurla East, Mumbai City, Maharashtra, 400070 vbsreddy7@gmail.com
ı	I hereby invite claims or objections from any other heir or heirs or any	10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	As above 2020cirp@gmail.com
ı	other claimants having any	11.	Last date for submission of claims	30/3/2020
	objection to DCB Bank Ltd., Mira Road Branch, paying the amounts of the Fixed Deposits and the	12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	Not applicable
	amount in the Savings Bank Account as aforesaid to my client in full settlement of her claim. All such	13	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	Not applicable
	claims or objections along with supporting documents/proofs must	14	(a) Relevant Forms download (b) Details of authorized representatives are available at:	https://ibbi.gov.in/home/downloads Not applicable

(b) Details of authorized representatives are available at: Not applicable Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the SHIRT COMPANY (INDIA) PRIVATE

#### on 26/2/2020 The creditors of SHIRT COMPANY (INDIA) PRIVATE LIMITED,

are hereby called upon to submit their claims with proof on or before 30/3/2020 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.

The proof of claims is to be submitted by filling up the following specified forms as per the regulations Form B - for claims by Operational creditors Form C – for claims by Financial creditors

Form D – for claims by Workmen and Employees Form E - for claims by Authorised representative of Workmen and Employees

Form F – for claims by Creditors other than Financial creditors and Operational creditors Above-mentioned forms can be downloaded from the website: www.ibbi.gov.in A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of Authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as Authorised

representative of the class [specify class] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Interim Resolution Professional : Vakati Balasubramanyam Reddy Date and Place: Mumbai 16/3/2020

## NOTICE

## SCHEDULE

No	Hissa No	Hissa No	(square metres)
1.	51/4 (pt)	2/4 (pt)	4480
2.	23/1	5/1	3200
3.	23/2B	5/2B	5450
4.	23/6	5/6	7100
	Total		20230
nd bound	ded as follows, that is to sa	av:	

On or towards the East : Survey No 3 On or towards the West : Survey No 2

Dated this 16th day of March 2020.

Harsh Parikh

For Khaitan & Co

#### Notice is hereby given that we are nvestigating the title of Mr Salman Sultan Shaikh & Mrs Nasreen Salman Shaikh to the property being Flat No. A /11, Wing A, 1st Floor, admeasuring 860 Sq Ft Built Up area in the building known as Tranquil Treat CHS Ltd constructed on land bearing Plot No 8. Survey No 16, CTS No 1231 of Village Versova situated at Yari Road Versova, Andheri (West), Mumbai 400061 along with bearing 05 shares of the society of Rs. 50/- each having share no's **11 to 15** (both inclusive) vide certificate no. 3 on 31/05/1992 Any person having any claim in respec of the above referred premises or part thereof by way of sale, exchange mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease tenancy, lien, license, hypothecation transfer of title or beneficial interes under any trust, right of prescription

or pre-emption or under any

Agreement or other disposition o

under any decree, order or award or

otherwise claiming howsoever are

hereby requested to make the same

known in writing together with

supporting documents to the

undersigned at their office at 310, Sai

Chambers, Near Santacruz Railway

Station East, Mumbai 400 055 within a

period of 14 days (both days inclusive)

of the publication hereof failing which

the claim of such person (s) will be

deemed to have been waived and/or abandoned. Dated 16" day of March, 2020

M/s AK Legal Partners, Advocates

# भाईंदर पश्चिमेच्या रविवार बाजारामुळे वाहतूक ढप्प

भाईंदर, दि. १५ - भाईंदर पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्गावरील रविवार बाजारावरची कारवाईच पालिकेने बंद केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या बाजारामुळे रहदारीला अडथळा होऊन प्रचंड वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांना सहन करावी पालिका. असताना नगरसेवकांसह पोलीस यंत्रणादेखील वसुली ठेकेदाराच्या फायद्यासाठी कारवाई करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

भाईंदर गाव असताना त्यावेळी ग्रामस्थांची गरज म्हणून आठवडे बाजारची संकल्पना चालत असे. ग्रामीण भागातून सुकी मासळी, भाजीपाला घेऊन येणाऱ्या अन्य गावातील स्थानिक महिलांना यातुन उत्पन्न मिळे. पण गेल्या काही वर्षा आठवडे बाजाराच्या आड मोठया प्रमाणात फेरीवाल्यांनी घुसखोरी केली असून सदर बाजार हा थेट शिवसेना गल्लीपर्यंत विस्तारला आहे. तर पोलीस ठाण्यापासून थेट नगरभवन पर्यंतच्या रस्त्यावर बाजार पसरला आहे.

वातोहर

उल्हासनगर, दि. १५ - दुबईहून

उल्हासनगरात परतलेल्या एका

तरुणाला आणि मलेशिया वरून

परतलेल्या महिलेला ताप येत

असल्याने त्यांना उल्हासनगरातील

मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी

दाखल करण्यात आले. दोन्ही रूग्ण

संशयित असल्याने त्याना प्राथमिक

उपचार करून कस्तुरबा रूग्णालयात

हलवण्यात आले. दरम्यान तरुणाचा

अहवाल निगेटिव आला असल्याची

माहिती पालिका आयुक्त सुधाकर

देशमुख यांनी दिली आहे, मात्र

अद्याप महिलेचा अहवाल

उल्हासनगरातील कॅम्प ३

परिसरात राहणारा २७ वर्षीय तरूण

कामानिमित्त दुबईला गेला होता. ५

उल्हासनगरात परतला होता. त्याला

दोन दिवसांपासून अचानक ताप येवू

लागल्याने व अस्वस्थ वाटू

वातोहर

सिंधुदुर्ग, दि. १५ - जगभरात

हाहाकार माजविणाऱ्या कोरोना

व्हायरसमुळे भारतातही आणीबाणी

सदृश्य परिस्थिती निर्माण झाली

आहे. केंद्र व राज्य सरकारकडून

यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी

घेतली जात आहे. मात्र कोणीही

घाबरून न जाता शासनाने

सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे

व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले

पाहिजे. कोरोनाची चाचणी करणारी

आठवड्यात जिल्ह्यात कार्यरत

होईल, अशी घोषणा रत्नागिरी

सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा

मतदार संघाचे खासदार विनायक

राऊत हे वाढदिवसाच्या निमित्ताने

आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात

लॅब

येत्या

व्हायरोलॉजी

यांनी केली.

तो

दुबईहून

आलेला नाही.

दिवसापूर्वी



आहेत. रविवार बाजारात रस्ते-पदपथा वरील जागांवर जणू मालकी हक्कच सांगितला जात असून जागा हवी असल्यास भाडे वा विक्रीचे परस्पर व्यव्हार होतात, असे सुत्रांनी सांगीतले. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भाईदर पोलीस ठाण्या पासुन शिवसेना गल्ली नाका पर्यंतचा मुख्य रस्ता जाम होत आहे. वास्तविक सदर रस्ता हा भाईंदर रेल्वे स्थानकापासून थेट उत्तन - गोराई पर्यंत जाणारा असून या मुख्य

लागल्याने शुक्रवारी रात्री साडे ८

रूग्णालयात उपचारासाठी दाखल

करण्यात आले. त्या ठिकाणी

डॉक्टरांनी त्याच्यावर आयसोलेशन

वार्डात प्राथमिक उपचार केले

त्याला तापाची लक्षणे असल्याने

त्याला संशयित म्हणून पुढील

उपचारासाठी कस्तुरबा रूग्णालयात

पाठवण्यात आले होते. दरम्यान

आज त्या तरुणाचा अहवाल

िनगेटिव आला असल्याचे पालिका

सायंकाळच्या सुमारास मलेशियाहन

उल्हासनगरात आलेल्या एका

महिलेलाही सारखा खोकला व

थुंकी येत असल्याने तिच्यावरही

प्राथमिक उपचार करून कस्तुरबा

रुग्णालयात हलविण्यात आल्याचे

डॉक्टरानी सांगितले होते, मात्र

अद्याप महिलेचा अहवाल आले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची चाचणी

करणारी लॅब आठवड्याभरात - राऊत

आल्यानंतर तळगाव येथील त्यांच्या

निवासस्थानी पत्रकारांनी भेट घेत

खासदार विनायक राऊत

परिस्थिती

येत्या

शिर्डी परिक्रमा साईनामाच्या जयघोषात संपन्न

म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे देशात

निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य

सरकारने प्रतिबंधात्मक उपाय

करण्यास स्रवात केली आहे. राज्य

सरकारने राज्यातील सर्व शाळा ३१

मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश

देऊन मोठे पाऊल उचलले आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये

यासाठी शासनाने स्चविलेल्या

मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन

करणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरू

असून देशात तापमान वाढत आहे,

त्यामुळे या उष्णतेत कोरोना व्हायरस

व्हायरसची तपासणी करण्यासाठी

आठवडचात जिल्ह्यात तयार

टिकाव धरू शकत नाही.

संवाद साधला.

आणीबाणी सदृश्य

नसल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्तांनी सांगितले.

तर दुसरीकडे

मध्यवर्ती

शनिवारी

उल्हासनगरातील

उल्हासनगरमधील त्या तरुणाचा

कोरोनाबाबतचा अहवाल निगेटिव्ह

मार्गावरुन एसटी, एमबीएमटी, बेस्ट या सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. अतिक्रमणामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्नीशमन दलाचे वाहन सुध्दा जाऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. अर्घा-अर्घा तास वाहतूक ठप्प होते. लांबच लांब रांगा लागतात व प्रवासी अडकून पडतात. पालिकेच्या बस स्थानकाना सुध्दा फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे.

त्यातच रविवार बाजार भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमीयोंमुळे जाचक

वातोहर

सिंधुदुर्ग, दि. १५- कोरोना

विषाण्चा प्राद्भाव रोखण्यासाठी

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जरी

केलेल्या आदेशानुसार पोलीस

अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम

यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुला

पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, पो-

लीस अधिकारी व कर्मचारी तसेच

शिरोडा उपजिल्हा रुग्णालय व रेडी

प्राथमिक आरोग्य केंद्र येथील

वैद्यकीय पथक यांच्यामार्फत वेंगुर्ला

पोलीस ठाणे हद्दीतील विदेशी

पर्यटक येण्याची ठिकाणे, विदेशी

याठिकाणी विदेशी पर्यटकांची

तपासणी

तसेच पोलिसांमार्फत परदेशातून

आलेल्या व्यक्तींमध्ये सर्दी, ताप,

खोकला अशी लक्षणे आढळून

आल्यास त्याबाबत नजीकच्या

रुग्णालयात तपासणी करण्याबाबत

करण्यात येणार आहे, असेही खास

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर

अनेक अफवा देखील पसरविल्या

जात आहेत. याचा मोठा फटका

पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे.

प्रत्यक्षात कोरोना व कोंबडी यांचा

थेट कोणताही संबंध नाही. कोंबडी

मध्ये क्रचित प्रमाणात विषाणूचा

अंश आढळतो. मात्र शिजवल्यावर

विषाणू नष्ट होतो, त्यामुळे चिकन,

मटण आदी मांसाहार चांगला

शिजवून खाल्ला पाहिजे. त्यामुळे

कोणीही गैरसमज ठेवू नयेत. तसेच

पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील

नुकसानीच्या भीतीने घाबरून न

जाता आपला व्यवसाय सुरू

ठेवावा. पोल्ट्री व्यावसायिकांना केंद्र

व राज्य सरकारच्या माध्यमातून

सहकार्य मिळावे यासाठी आपण

सरकारकडे विनंती केली आहे,

असेही खास. राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले.

करण्यात

पर्यटक येण्याजाण्याचा

वैद्यकीय

येत आहे.

वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत

विदेशी पर्यटकांची वैद्यकीय तपासणी

ठरत आहे. बाजार आटोपल्यावर फेरीवाले. भाजीवाले कचरा तसाच टाकून जातात. बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर होतो. मात्र साफसफाईचा भ्दंंड पालिकेलाच सोसावा लागतो. डिसेंबर २०१५ च्या महासभेमध्ये बेकायदा विस्तारीत बाजार बंद करण्यासह भाजी व सुकीमासळी विक्रेत्या स्थानिकांना वगळून अन्य बाजार सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ हलवण्याचा ठराव केला गेला होता. तर सद्याचा बाजार देना बँक पर्यंतच ठेवला होता. पण चार वर्षे झाली तरी महापालिका, नगरसेवक व

राजकारणी चिडीचूप आहेत. काही काळ कारवाई केली गेली.

आवाहन करण्यात आले आहे.

परदेशी नागरिक किंवा परदेशातन

प्रवास करून आलेले भारतीय

नागरिक यांनी वेंगुर्ला पोलिस ठाणे

येथे माहिती देण्याबाबत आवाहन

करण्यात आले आहे. तसेच कोरोना

बाबत भीतीचे वातावरण निर्माण

करणारे अथवा अफवा पसरवणारे

मॅसेज प्रदर्शित केल्यास त्या

व्यक्तींवर सायबर ॲक्ट खाली

कडक कारवाई करण्यात येणार

आहे. वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीतील

परदेशी पर्यटक राहण्याची ठिकाणे

येथे पोलिसांनी भेट देऊन परदेशी

नागरिकांची माहिती संकलित करुन

करण्यात आल्याची माहिती वेंगुर्ला

पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी

देशात कोरोना

विषाणूची साथ

पसरली आहे.

त्यामुळे रेल्वेने

खबरदारीचा उपाय

म्हणून रेल्वेचे डबे

स्वच्छ व निर्जुंतूक

करण्यास सुरुवात

केली आहे. पाटणा–

दिल्ली राजधानी

एक्स्प्रेसमध्ये जोरदार

साफसफाई सुरू

केली आहे.

कोरोनाच्या भीतीने

मटणाला पसंती!

वार्ताहर

सिंधुदुर्ग, दि. १५-कोरोनाच्या

आता बकरा मटणाच्या स्टॉलकडे

सावंतवाडीत चिकनच्या स्टॉलकडे

चिकन मधून कोरोनाचा प्रसार

भितीने चिकनपेक्षा खवय्यांनी

गर्दी केली आहे. बकरा मटण

महाग असले तरी बकरा मटण,

मच्छीला पसंती दिली आहे.

खवय्यांनी दुर्लक्ष करून बकरा

होत आहे, अशा आशयाच्या

अफवा पसरवल्या असल्याने

आहेत. बेळगाव भागातून चिकन

मीडियातून झाली त्यावर लोकांनी

विश्वास ठेवून चिकनला नापसंती

व्यावसायिकांवर झाला आहे, असे

दर्शवली आहे. त्याचा इफेक्ट

सांगितले जाते.

येत असल्याने करोनाचा प्रसार

होत असल्याची चर्चा सोशल

चिकन स्टॉल धारक चिंतेत

मटणच्या शॉपकडे गर्दी

दिसून आली.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राबवण्याला सुरुवात

वाजता निघून गेले की पुन्हा फेरीवाले आपले बस्तान मांडतात. आता गेल्या काही रविवार पासुन तर प्रभाग अधिकारीपदी प्रकाश कुलकर्णी आल्यापासून कारवाईच बंद केली आहे. वास्तविक रविवार बाजार म्हणजे पालिकेने बाजार वसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदारासाठी दिवाळीच असते. ठेकेदार मनमानी शूल्क वसुली करतो. ठेकेदाराचे राजकिय व प्रशासिकय लागेबांधे तसेच नगरसेवकांचे सुध्दा फेरीवाल्यांमध्ये हितसंबंध गुंतलेले असल्याने ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून नेहमीच केला जातो. रहदारीला अडथळा आणि वाहतूक त्रसलेल्या नागरिकांना महापालिका. दिलासा देण्यात नगरसेवक आदी अपयशी ठरले आहेत.

पण पालिका पथक दुपारी बारा - एक

## जाहीर सूचना

ए. एम. मारलेचा (वकील, उच्च न्यायालय)

ए. ए. कॉर्प हे सध्याचे मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीमधील आणि ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यातील गाव-काशी, तालुका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित वसलेले आणि असलेले मोजमापित २१५० चौरस मीटर्स म्हणजेच एकूण मोजमापित ४९५० चौरस मीटर्स सर्व्हे क्र. ६, हिस्सा क्र. ७ आणि सर्व्हे क्र. ५, हिस्सा क्र. ९, मोजमापित ७८० चौरस मीटर्स, सर्व्हे क्र. ५, हिस्सा क्र. १०, मोजमापित २० चौरस मीटर्स, सर्व्हे क्र. ६, हिस्सा क्र. ६/ए, मोजमापित २००० चौरस मीटर्स धारक जमिनीच्या त्या सर्व परिसरासाठी (यानंतर एकत्रितपणे ''सदर मिळकत'' असा उल्लेख) कब्जेदार आणि

माझ्या अशिलांनी विविध विलेख आणि घटकांच्या स्कृताद्वारे सदर मिळकत धारण केलेली आहे आणि सदर मिळकत विकसित करण्यासाठी हक्कदार आहेत. जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्ती आणि/किंवा मंडळ यांना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात विक्री, अभिहस्तांकन, भेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, वारसा, अंत्यदान, अदलाबदल, गहाण, समतुल्य गहाण, कर्ज, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, कब्जा, एमओयू, सुविधाधिकार, सोडवणूक, कुळमुखत्यारपत्र, अभिहस्तांतरण, तारण धनको, जप्ती किंवा अन्य कसेही/कोणत्याही प्रकारच्या मार्गे सदर मिळकतीमध्ये कोणताही दावा किंवा आक्षेप आणि/किंवा कोणताही हितसंबंध असल्यास याद्वारे त्यांचे दावे पुरक दस्तावेजी प्राव्यासह नोंद करण्याची विनंती करण्यात येत आहे आणि तसे निम्नस्वाक्षरीकारांना बी/१०८, अचलगिरी बिल्डिंग, पद्मावती नगर, १५० फूट रोड, भाईंदर (प) ठाणे - ४०११०१, महाराष्ट्र येथे सदर प्रकाशनाच्य तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास कोणत्याही प्रकारच तसा हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावे, आक्षेप आणि/किंवा मागणी त्यागित आणि/किंवा परित्यागित असल्याचे मानले जाईल आणि तसा दावा अस्तित्वात नसल्याचे मानले जाईल. सदर दिनांक १६ मार्च. २०२०

current owner MR. ABHIJIT CHANDRAKANT SHAHANE of Flat No. CHS LTD, RAJENDRA NAGAR KULUPWADI ROAD, BORIVALI EAST MUMBAI - 400 066 (hereinafter called the "Said flat Premises") has lost/misplaced the original FIRST CHAIN OF AGREEMENT dated 4th March 1985 entered between the first owner of Flat i.e, MRS. SUNITA ANAND MHATRE (PURCHASER) AND M/S. RAJENDRA BUILDERS (SELLER) in relation to the "Said flat Premises" and inspite of the best efforts, the same are not

MR. ABHIJIT CHANDRAKANT SHAHANE has lodged a complaint in AMBOLI POLICE STATION in relation to the same AND THE said Police station has issued an MISSING CERTIFICATE dated 12-03-2020 bearing Register Reg No. 670/2020

traceable.

Any person/s having any objection or interest or right or any claim in respect of the said flat premises MISPLACED/LOST original first chain of Agreement mentioned above shall lodge such objection and same should be communicated to the below mentioned address within 15 days in writing. If there is no claim and objection received within 15 days of the Publication of this Notice the above-mentioned chain of agreement will be treated as lost/misplaced and the owner will have complete transferable ownership rights over the "said flat premises" mentioned earlier.

24,Sai Estate, Ceasar Rd, Opp. IDBI Bank

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील सौ. नसीम रामकृष्णन शर्मा, जे त्यांचे चुलत भाऊ म्हणजेच मयत श्रीम. अमिना हसन हेमानी व मयत श्रीम. झरिना हसन हेमानी, हे राहणार येथे फ्लॅट क्र. बी-१०६, शांती पार्क, मिरा रोड (पू.), ठाणे-४०१ १०७ यांच्या द्वारे दिनांक २ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या संयुक्त इच्छापत्र व मृत्युपत्रा अन्वये एकमेव कायदेशीर वारस असून मयत सौ. अमिना हसन हेमानी यांच्या नावे बचत बँक खात्यामधील रक्कव व फिक्स डिपॉझिटच्या रकमेच्या देयाकरिता डीसीबी बँक लि., मिरा रोड शाखा येथे ए-१/ई, रश्मी पार्क, शीतल नगर, मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे-४०१ १०७ यांना त्यांचे दावे

दाखल केले आहेत. मी, याद्वारे इतर वारस किंवा वारसदार किंवा कोणतेही इतर दावेदारांकडून दावे किंवा आक्षेप असल्यास डीसीबी बँक, मिरा रोड शाखा यांना तिच्या दाव्यांच्या संपूर्ण तडजोड करून माझ्या अशिलांसाठी बचत खात्यामधील पैसे व फिक्स डिपॉझिट मधील रक्कम प्रदान करण्यासाठी कोणतीही हरकत असल्यास मागवित आहे. सर्व तसे दावे किंवा आक्षेप त्यासह पुष्ठचर्थ दस्तावेज/पुरावे या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधील खाली नमूद पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात दाखल करावेत. कसूर केल्यास तसे कोणतेही दावे/आक्षेप असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील आणि बँक माझ्या अशिलांच्या नावे दाव्यांची तडजोड

> दिनांकः १६ मार्च, २०२० रामभवन बी. केवट

वकील, उच्च न्यायालय

## मालकीची खालील परिष्टात वर्णन केलेली जिमन आमच्या अशिलांना विकण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिळकतीवर किंवा तिच्या एखाद्या

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की श्री. भालचंद्र

सींग घरत, श्री. प्रकाश गोविंद घरत,

श्री. भास्कर बुघाजी घरत श्री. अनंत

बुघाजी घरत, श्री. विलास वसंत घरत व

श्री. मधुकर बुघाजी घरत यांनी आपल्या

भागावर विक्री अदलाबदल गहाणखत विश्वस्त दावा वारसा ताबा ईजमेंटच्या किंवा अन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास कोणत्याही इसमांनी त्यांची लेखी माहिती निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळवावे. नाही तर तसे न केल्याने तशा प्रकारचा कोणताही हक्क नाही असे समजून किंवा कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकतीचा व्यवहार पुर्ण करण्यात येईल.

गाव-मौजे हेदवडे, ता. वसई, जि. पालघर येथिल स. नं १२/३ क्षेत्र ०.१६.० हे. आर.

> किरीट ओ संघवी खरेदीदारांचे वकील २०३ पुर्वी चेंम्बर्स, दुसरा मजला, स्टेशन रोड, वसई (पश्चिम)

## मुंबई येथील नगर दिवाणी न्यायालयात एस. सी. वाद क्र. ७४०४ सन १९९७

उच्च न्यायालय वाद क्र. २९७५ सन १९९७ किरकोळ अर्ज क्र. ५९ सन २०१७

समावेदनाची सूचना क्र. २९२ सन २०१९ सुचिता पांडुरंग जैतापकर आणि अन्य ...वादी

यशवंत पांडुरंग जैतापकर मयत असल्याने तर्फे त्यांचे कायदेशीर वारस

...प्रतिवादी

१. सुचिता पांडुरंग जैतापकर वय-प्रौढ, भारतीय रहिवासी, सध्या राहणार-द्वारा सशी सुभेदार, २०२, अंकित अपार्टमेंट, डहाणूकर वाडी, कांदिवली, मुंबई-४००

२. योजना पांडुरंग जैतापकर ३. भक्ती पांडुरंग जैतापकर

दोघेही प्रौढ, भारतीय रहिवासी दोघीही अज्ञान कन्या - तर्फे त्यांच्या माता व

नैसर्गिक पालक उत्तरवादी क्र. १ सूचना घ्यावी की, खालील अन्तोषांसाठी नामदार न्यायालयाकडून प्रतिवादींचा समुपदेश ऐकला जावा यासाठी १८ मार्च, २०२० रोजी द. २.४५ वा. किंवा त्यानंतर लगेच न्यायालय खोली क्र. २ मधील पीठासिन सन्माननीय न्यायाधीश श्री. एस. टी. सूर यांच्या समक्ष हे नामदार न्यायालय प्रचलित केले जाईल.

(ए) ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून समावेदनाच्या सूचनेच्या प्रतिज्ञापत्राला निशाणी ए येथे जोडलेल्या किरकोळ अर्ज क्र. ५९ सन २०१७ मध्ये सन्मा. नगर दिवाणी न्यायालयाने पारित केलेला दिनांक ११/११/२०१८ चा आदेश रद्द करून किरकोळ अर्ज क्र. ५९ सन २०१७ हा सुनावणीसाठी गुणवत्तेवर पुनःस्थापित

(बी) ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून समावेदानाच्या सूचनेच्या प्रतिज्ञापत्राला निशाणी ए येथे जोडलेल्या किरकोळ अर्ज क्र. ५९ सन २०१७ मधील सन्मा. नगर दिवाणी न्यायालयाने पारित केलेला दिनांक ११/११/२०१८ चा आदेश रद्द करण्याकरिता समावेदनाची सूचना सादर करण्यात झालेल्या ३० दिवसांच्या विलंबास

(सी) न्यायाच्या हितासाठी ह्या नामदार न्यायालयास योग्य व वाजवी वाटतील असे अन्य आणि पुढील अनुतोष मंजूर करावेत. माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने मुंबईत दिले.

नगर दिवाणी न्यायालय, मुंबई

सही/-सीलर दि. २ मार्च, २०२० प्रतिवादी क्र.२ साठी वकील वकील श्रीराम रेडीज प्रतिवादी क्र. २ साठी वकील १/७९, श्रीक्रिष्ण भुवन, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट,

डॉ. आंबेडकर रोड, परळ,

मुंबई-४०० ०१२.

Amboli, Andheri (W), Mumbai - 400 058.

# जाहीर सूचना

Aniket Nerurkar

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, भागीदारी संस्था मे. आयोटा एस्पीलॉनच्या संदर्भातील श्रीम. प्रतिभा सनतकुमार खेर (निवृत्त होणारे भागीदार) आणि श्री. अतुल महादेव नाईक, श्री. निशिगंध देशपांडे आणि मे. रॉकसाईड कन्स्ल्टंटस् प्रा. लि. (विद्यमान भागीदार) यांच्या दरम्यानचा दिनांक १२ एप्रिल, २००७ रोजीचा मूळ करार हरवला/गहाळ झाला आहे, आणि त्याबद्दल ०५.०३.२०२० रोजी पोलीस तक्रार दाखल केली आहे. जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना ते सापडल्यास खालील नमूद पत्त्यावर परत करावे ही विनंती करण्यात येत

आहे. पुढे, जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीं वरील नमूद भागीदार वगळून, भागीदारी संस्था मे. आयोटा एस्पीलॉन मध्ये भागीदार होणाऱ्यांचे दावा/दावे असल्यास तिने/त्याने/त्यांनी तसे पुरक दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीका-रांकडे सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून पंधरा दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. वरील सदर कालावधीत आक्षेप प्राप्त न झाल्यास वरील नमूद विद्यमान भागीदार वगळता भागीदारी संस्था मे. आयोटा एस्पीलॉनचे इतर भागीदार नसल्याचे गृहित धरले जाईल आणि विद्यमान भागीदार योग्य वाटेल त्याप्रमाणे भागीदारी मिळकतीसह व्यवहार

# मकरंद बाकोरे

करण्यास मुक्त असतील.

पत्ता : १४, तळमजला, अंबालाल दोशी मार्ग, एस ॲण्ड एफ बँकेट समोर,

# PUBLIC NOTICE

Which is a Registered Society vide Registration No. BOM/HSG/863 of 1965 situated at Plot No.1128, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai 400025. has been informed by its member. Mr.Dhiren Zaverchand Savla. Holding Share Certificate No.014 Dated: 1-4-1974 Comprising 5 Shares of Rs.50/- each with Distinctive No.66 to 70 (Both inclusive that the said original share certificate is lost/misplaced & is not traceable even after a diligent search. The said member has also simultaneously applied for a Duplicate Share Certificat

which it is proposed to be issued. Any person having any objection for claim should notify the undersigned within 15 days from the date of Publication of this notice. If No Objection or claim is received during the notice period, the society will proceed to issue Duplicate Share Certificate to the member on the basis of his application. Dt.16-3-2020 For Sanjay Co-op. Hsg. Society Ltd. Sd/-Ashwin V. Shetty, Sd/-Rupen Shah

(Hon. Chairman). (Hon. Secretary

CORRIGENDUM TO E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF ASSETS UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 TARA JEWELS LIMITED (IN LIQUIDATION)

Plot No. 122, 15th Road, Near IDBI Bank, MIDC, Andheri (E) 400 093, India IN THE ADVERTISEMENT CAPTIONED ABOVE PUBLISHED ON MARCH 13, 2020 IN THIS NEWSPAPER, UNDER THE HEADING DATE AND TIME OF E-AUCTION INADVERTENTLY IT HAS BEEN MENTIONED AS "TUESDAY, FEBRUARY, 24 2020 INSTEAD OF CORRECT DATE AND TIME i.e. "TUESDAY, MARCH 24,2020". IT MAY PLEASE BE READ CORRECTLY AS TUESDAY, MARCH 24, 2020 AS MENTIONED IN PARA NO.7 OF THE ADVERTISEMENT ALSO.

Brijendra Kumar Mishra

Liquidator for Tara Jewels Limited IBBI Registration Number: IBBI/IPA-002/IP-N00109/2017-2018/10257 Email id: liquidatortarajewels@gmail.com

Date: March 13, 2020

# वाडविझाड इनोव्हेशन्स अन्ड मोबिलिटी लिमिटेड

(पूर्वीचे नाव मनविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड) नोंद. कार्यालयः ७०१, ७वा मजला, प्लॉट-९६/९८, प्लॅटिनम आर्केड, जेएसएस रोड, सेंट्रल प्लाझा सिनेमा, च रोड, गिरगाव, मुंबई-४०० ००४; सीआयएनः एल३५१००एमएच१९८२पीएलसी२६४०४२ कॉर्पो. कार्यालयः सी-२२२, जीआयडीसी मकरपुरा इंडस्ट्रियल इस्टेट, वडोदरा-३९००१०;

क्र.: +९१ ९७२७७५५०८३ ; ईमेल-आयडीः manvijaydcl@manvijay.com, वेबसाईटः- www.manvijay.coı

प्रवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम २२ सह वाचता कंपनी आ कलम ११० ला अनुसरून, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासह टपाल मतदानाद्वारे दिनांक ०९ मार्च, २०२० च्य ६ मार्च. २०२० रोजी सभासदांच्या नोंदवहीत/सीडीएसएल/एनएसडीएल कडन प्राप्त झालेल्या लाभार्थी मालकांच चीमध्ये ज्यांचे नाव असेल त्या सर्व सभासदांना कंपनीने १४ मार्च, २०२० पर्यंत टपाल मत पत्रिका आणि स्व त्याच्या व्यावसायीक उत्तरादाखल पाकिटासह टपाल मतदानाची सचना पाठवणे पर्ण केले. सभासदांनी कप यानांत ठेवावे की, टपाल मत पत्रिकेमार्फत तसेच रिमोट ई-व्होटिंग मार्फतची मतदान प्रक्रिया १७ मार्च, २०२० रोग् ा. ९.०० वा. सुरू होईल आणि १५ एप्रिल, २०२० रोजीच्या सं. ५.०० वा. पर्यंत सुरू राहील. सभासदांना त्यां मते देण्यासाठी पुढील लिंक https://www.evoting.nsdl.com येथे ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध आहे. ज्य भागधारकांना टपाल मत पत्रिका ई-मेल ने मिळाली असेल आणि जे प्रत्यक्ष टपाल मत पत्रिके मार्फत मत देऊ इच्छित असतील त्यांनी कंपनीची वेबसाईट www.manvijay.com वरून टपाल मत पत्रिका डाऊनलोड करावी. ज्या

संतोषकुमार पांडे, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. सभासदांनी कृपया सर्व बाबतीत रितस केंवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने परत करावी किंवा रिमोट ई–व्होटिंग च्या संबंधात १५ एप्रिल, २०२० रोज कामाची वेळ संपण्यापूर्वी (सं. ५.०० वा.) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मते दिली पाहिजेत. १५ एप्रिल, २०२० च्य नमाप्तीच्या वेळेनंतर प्राप्त होणारी कोणतीही टपाल मतपत्रिका वैध नसेल आणि सदर तारखेनंतर टपालाने किंव

पासणी अधिकारी कंपनीला त्यांचा अहवाल सादर करतील आणि टपाल मतदानाचा निकाल १६ एप्रिल, २०३ ाजी कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयात घोषित केला जाईल. टपाल मतदानाचा निकाल कंपनीची वेबसाईट www.ma

एसडीएल कडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार्स स्कायलाईन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कडे ई–मेल

देनांकः १६.०३.२०२० ठिकाणः मुंबई

व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०७२६११५०

# जाहीर सूचना

आम्ही आमचे अशील नेमिनाथ इरेक्टर ॲन्ड डेव्हलपर्स एलएलपी ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे नारायण उद्योग भवन, ३ रा मजला, कार्यालय क्र. ३०८, बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग इंडस्ट्रियल इस्टेट, परेल-लालबाग, मुंबई - ४०००१२ यांच्यावतीने खालील लिखीत परिशिष्टातील अधिक तपशीलवारपणे नमूद मिळकतीच्या संदर्भातील नामाधिकारांची तपासणी करत आहोत. (''सदर मिळकत'')

आम्ही सव संबंधित व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीच्या संदर्भात कोणतेही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, दावा किंवा मागणी (जसे की विक्री, गहाण, भाडेपट्टा, भेट, अदलाबदल, विश्वस्त वारसा, देणगी, कब्जा, परवाना, कुळवहिवाट, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, सुविधाधिकार प्रलंबित वाद किंवा अन्य काहीही) असल्यास तसे आम्हाला रितसर नोटराईज्ड दस्तावेजीय पुराव्यांसह लिखीत स्वरुपात (खालील नमूद पत्त्यावर) या सूचनेच्या १४ दिवसांत कळवावे. १४ दिवसांची कालावधी संपल्यावर, आम्ही असे समजू की, हक्क, नामाधिकार, हितसंबंध दावा किंवा मागणी त्यागित व परित्यागित मानले जातील व त्यानंतर कोणतेही दावे गृहित धरले

. राजा राम मोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४ येथे स्थित व राणी बिल्डिंग अशा ज्ञात त्यावर उभी रचनेसह मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील सी. टी. एस. क्र. १३२९, गिरगाव विभाग धारक मोजमापित ३१२ चौ. यार्डस् संलग्नित २६०.८७ चौ. मी. जिमनीचे ते सर्व भाग व विभाग.

ज्ञात त्यावर उभी रचनेसह मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील सी. टी. एस. क्र. १३३०, गिरगाव विभाग धारक मोजमापित ५१२ चौ. यार्डस् संलग्नित ४२८.१० चौ. मी. जिमनीचे ते सर्व भाग व विभाग

लेक्स सर्व्हिसेस वकील व ॲटर्नीज

लेक्स सर्व्हिसेस, वकील व ॲटर्नीज २८, ३ रा मजला, न्यु बन्सिलाल इमारत, बॉम्बे हाऊस समोर, ११, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४००००१ द्र : +९१ २२ ४००३४४४४/४००३६६६६

ईमेल : legal@lexservices.in वेबसाईट : www.lexservices.in

# PMC BANK

रिकव्हरी सेल : ऑफिस क्र. ४ आणि ५, ३ रा मजला, ड्रिम्स मॉल, एल.बी.एस.मार्ग, भांडुप (प.), मुंबई ४०० ०७८ दूरध्वनी : ६७८० ४०१६ / ४१०६ / ४१०० नियम ८(१) अंतर्गत

## ताबा सूचना (सांकेतिक)

निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर ॲक्ट) अन्वये पंजाब ॲंड महाराष्ट्र को **ऑपरेटिव्ह बँक लि.चे** प्राधिकृत अधिकारी आहेत, आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहबाचता सिक्युरिटी इटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम २००२ च्या नियम ९ अन्वयं प्राप्त अधिकाराच वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वये कर्जदार/गहाणदार श्री. लखविंदर सिंह मंगल सिंह चहल आणि श्रीमती. रंजीत कौर लखविंदर सिंह चहल यांन नोटीसीमध्ये नमृद रक्कम रु. ८,४९,३०४.९१ (रुपये आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे चार आणि पैसे एकाण्णव मात्र) दि. ३०/११/२०१८ रोजी अखेर थकित आणि देव रक्कम ही सूचना मिळालेचे तारखेपासून ६० दिवसांत प्रदान करण्यासाठी दि. ०१/१२/२०१८ रोजी मागणी सूचना जारी केलेली होती.

कर्जदार/गहाणदार यांनी रक्कम परतफेड न केल्यामुळे, याद्वारे विशेषत: कर्जदार/गहाणदार आणि तमाम जनतेस नोटीसीने कळविणेत येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सदर कायद्याच्या कलम १३ च्य उपकलम (४) अन्वये, सदर सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या नियम ८ सह पठित त्याचे/तिचेवर प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमतेचा दि. ११ मार्च, २०२० रोजी ताबा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार/गहाणदार आणि तमाम जनतेस याद्वारे सावध करणेत येते की त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास तो पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक लि.च्या अधिभारीत रक्षम रु. ८,४९,३०४.९१ (रुपये आठ लाख एकोणपन्नास हजार तीनशे चार आणि पैसे एकाण्णव मात्र) दि.३०/११/२०१८

### रोजी पासून आणि ०१/१२/२०१८ पासून पुढील व्याजासह रकमेच्या अधीन राहील. स्थावर मालमत्तेचा तपशील

इक्कटिबल गहाण असलेले फ्लॅट नं. ३/३, बिल्डींग नं. ई-३, ग्रीन पार्क को.हा.सो. लि. सेक्टर-१०, कळंबोली, नवी मुंबई ४१० २१८ मोजमाप ५३८ स्के. फू. बिल्टअप श्री. लखविंदर सिंह मंगल सिंह चहल आणि श्रीमती. रंजीत कौर लखविंदर सिंह चहल यांच्या

पूर्वेस : ११ मि. रोड पश्चिमेस : कॉन्ड. नं. २८

प्राधिकृत अधिकारी पंजाब अँड महाराष्ट्र को.ऑप. बँक लि.

## वातोहर शिर्डी, दि. १५ - सजावट केलेला साईबाबांचा रथ, भव्य साई मूर्ती, मुखी साईनामाचा गजर, टाळमृद्गांच्या निनादात शिर्डी परीक्रमा साध्संत, साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहभागाने मोठचा भक्तीभावाने

उत्साहास संपन्न झाली. epaper . सम्महे epr विक्रेष्ठी सीर्या प्रायेशमा

करत जगभरात आलेले कोरोनाचे संकट दुर व्हावे यासाठी साईबाबांना साकडे घालण्यात आले. या परीक्रमेत महंत रामगिरी

महाराज, प. पु .काशिकानंद महाराज, खा. सदाशिव लोखंडे, नगराध्यक्ष अर्चना कोते, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजयराव कोते, शिवसेना नेते कमलाकर कोते, माजी विश्वस्त सचिन ताबे आदींसह मोठ्या सख्येने ग्रामस्थ व साईभक्त सहभागी झाले होते. रंगीबेरंगी आकर्षक झेंडे, भव्य साई

मूर्ती रथ, वाद्यवृंद, भालदार चोपदार यांच्यासह कोरोनाची भिती न बाळगता खंडोबा मंदिरापासुन परीक्रमास सुरुवात होऊन द्वारकामाई जवळ सांगता झाली. परिक्रमेत गाजियाबाद दिल्ली येथील पाचशे साईभक्त सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सरकारच्या

आदेशान्वये शिर्डीचे प्रांताधिकारी शिंदे भक्तीभावाने काढली.

यांनी आयोजकांना पृढील आदेश पर्यंत परिक्रमा स्थगित ठेवण्याचे आदेश काढले होते. सदर नोटीस मिळताच ग्रीन अँन्ड क्लिन शिर्डीच्या वतीने जिल्हा प्रशासनाचा आदेश मानत परिक्रमा स्थगित ठेवत असल्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र साईभक्त व ग्रामस्थांनी ही परीक्रमा मोठया

वकील उच्च न्यायालय

फोर्ट, मुंबई - ४०००२३.

परेल, मुंबई-४०० ०१२

१६-ए, जिम्मी इमारत, १ला मजला. रूम क्र. ९/१०, परेल स्टेशन रोड,

मालकीची जागेच्या चतु:सीमा

दक्षिणेस : कॉन्ड नं. २५ उत्तरेस : ९ मि. रोड

दिनांक : ११/०३/२०२० स्थळ : नबी मुंबई

अतिरिक्क प्रबंधक जाणार नाहीत. दि. २ मार्च, २०२० i. राजा राम मोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४००००४ येथे स्थित व राणी बिल्डिंग अशा

> दिनांक : १६.०३.२०२० ठिकाण : मुंबई